



BANG OVERSEAS LTD.

Registered Office :405-406, Kewal Industrial Estate, Senapati Bapat Marg, Lower Parel(W) Mumbai City MH 400013 IN CIN:L51900MH1992PLC067013
Tel: + 912266607965/67, Fax+912266607970, Email : cs@banggroup.com Web: www.banggroup.com

Date: June 02, 2025

To,
The General Manager,
Department of Corporate Services,
BSE Ltd.
P.J. Towers, Dalal Street,
Fort, Mumbai- 400 001

To,
The Manager,
Listing Department,
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Bandra-Kurla Complex,
Bandra (East), Mumbai - 400051

Ref: BSE Scrip Code: 532946 and NSE Symbol: BANG

Dear Sir/ Madam,

Sub: Newspaper Advertisement - Extracts of Standalone & Consolidated Audited Financial Results for the Quarter and Year Ended March 31, 2025.

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, please find enclosed herewith clipping of Newspaper advertisement titled "Extracts of Standalone & Consolidated Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March, 2025", published in 'Financial Express' (English) and 'Mumbai Lakshadweep' (Marathi) newspaper on, 01st June, 2025.

This is for your information and record.

Thanking You,

Yours faithfully,


For Bang Overseas Limited

Brijgopal Bang
Managing Director
DIN: 00112203

Encl: As stated above

K G DENIM LIMITED										
Registered Office : Then Thirumalai, Coimbatore - 641 302.										
PH. No. 04254-235240, FAX : 04254-235400 CIN-L17115TZ1992PLC003798, E-mail : cskgdl@kgdenim.in, Website : www.kgdenim.com										
EXTRACTS OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED 31ST MARCH 2025										
Rs. In Lakhs , Except EPS										
S. No.	Particulars	Standalone			Consolidated			31.03.2024 (Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.2024 (Audited)
		31.03.2025 (Audited)	31.12.2024 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	Quarter ended 31.03.2025 (Audited)	Year ended 31.03.2024 (Audited)	Quarter ended 31.12.2024 (Unaudited)			
1	Total Income from Operations(net)	1,032	821	6,479	5,706	25,970	1,505	1,292	6,750	26,775
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1,484)	(1,279)	(1,839)	(6,721)	(3,771)	(1,339)	(1,349)	(1,441)	(8,833)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and /or extraordinary items)	(1,484)	(1,279)	(1,582)	(4,681)	(3,514)	(1,339)	(1,349)	(1,185)	(3,576)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary Items)	(1,205)	(953)	(1,085)	(3,568)	(2,526)	(988)	(1,005)	(790)	(3,579)
5	Total Comprehensive Income for the period(Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income(after tax)	(753)	(953)	(884)	(3,136)	(2,323)	(534)	(1,005)	(582)	(3,125)
6	Equity Share Capital	2,565	2,565	2,565	2,565	2,565	2,565	2,565	2,565	2,565
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	(2,164)	972	-	-	-	(3,300)
8	Earnings per equity share (of Rs.10/- each) Basic in Rs. : Diluted in Rs.:	(4.70) (4.70)	(3.72) (3.72)	(4.23) (4.23)	(13.99) (13.99)	(9.85) (9.85)	(4.19) (4.19)	(3.87) (3.87)	(3.37) (3.37)	(13.97) (9.99)
Note: 1. The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Audited Financial Results for the Quarter and year ended 31st March, 2025 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Bombay Stock Exchange website(www.bseindia.com) and on the Company's website (www.kgdenim.com) 2. The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on 30th May, 2025. The Statutory Auditors have audited the Financial Results for the quarter and year ended March 31, 2025. 3. The results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. 4. The Bankers consortium, led by Indian Bank and member banks viz., Union Bank of India, State Bank of India and Bank of Maharashtra has provided restructuring of the loan facilities under the consortium as per the natural calamity restructuring under RBI Master Directions. All banks have implemented the restructuring scheme except for The South Indian Bank, holding 7% share and considered as a dissenting member. 5. The restructuring is over a span of 5 years starting from 5th March 2025 with one year moratorium for payment of principal and interest repayable over the remaining 4 years. Finance cost of Rs. 2889.07 Lakh consist of Rs 1785.20 Lakh which is converted to a funded interest term loan repayable over a period of 5 years. As per the restructuring agreement creditors to extent of Rs 2100 Lakhs has been deferred more than one year based on confirmation received from the party. 6. The Company, as part of the restructuring plan, has some non-core assets which were sold to infuse funds to the extent of Rs. 10,000 Lakh over a period of 3 years for the revival of the Unit. Out of this, Rs 500 Lakh has been realised from sale of non-factory land in month of May 2025. 7. One NBFC with loan outstanding of Rs.625 Lakh has not implemented the restructuring scheme. The Company had filed a writ petition with the Hon'ble High Court, Madras, and an injunction order has been obtained. The Matter is sub-judice. 8. The Company has total Trade Creditors of Rs.11162 Lakh as on 31.03.2025. Out of these some trade creditors have issued notices for their outstanding dues as on 31.03.2025 amounting to Rs.2252 lakh. The Company is negotiating with such creditors for amicable settlements and settlements have already happened. 9. The figures for the previous periods have been re-grouped/re-arranged wherever necessary to make them comparable with those of current period.										
For K G DENIM LIMITED Sd/- KG BAALAKRISHNAN Executive Chairman DIN : 00002174										
Place : Coimbatore Date : 30.05.2025										

SWAN ENERGY LIMITED						
Corporate Identity Number (CIN): L17100MH1909PLC000294						
Regd. Office: 6, Feltham House, J.N. Heredia Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001						
Phone: 022-40587300; Fax: 022-40587360; Email: swan@swan.co.in; Website: www.swan.co.in						
Extract from the Statement of Audited Consolidated Financial Results For the Quarter and Year Ended March 31, 2025						
(₹ in Lakhs)						
Particulars	Consolidated					
	Quarter ended 31/03/2025 (Audited)	Quarter ended 31/12/2024 (Unaudited)	Quarter ended 31/03/2024 (Audited)	Year ended 31/03/2025 (Audited)	Year ended 31/03/2024 (Audited)	
Total income from operations	88,203.35	3,77,658.33	1,40,704.85	6,88,368.03	5,10,006.68	
Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(1,329.49)	1,10,682.66	3,974.28	1,47,149.79	60,933.89	
Net Profit/(Loss) for the period (before Tax after Exceptional and/or Extraordinary items)	(1,539.66)	1,10,716.66	3,974.28	1,46,973.62	60,933.89	
Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(2,234.69)	56,194.87	5,558.90	87,440.51	58,596.68	
Total Comprehensive Income for the period [comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(2,350.33)	58,690.29	5,871.63	90,371.05	59,928.98	
Equity Share Capital	3,134.57	3,134.57	3,134.57	3,134.57	3,134.57	
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	7,31,138.30	6,24,754.73	
Earnings Per Share (of Rs. 1/- each) (for continued and discontinued operations)						
Basic :	(0.75)	18.72	2.19	28.83	22.34	
Diluted:	(0.75)	18.72	2.19	28.83	22.34	
Notes:						
1. The above is an extract of the detailed format of Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Yearly Financial Results are available on the Stock Exchange websites www.bseindia.com & www.nseindia.com and on the website of the Company www.swan.co.in						
2. Key Standalone Financial Information: (₹ in Lakhs)						
Particulars	Quarter ended 31/03/2025 (Audited)	Quarter ended 31/12/2024 (Unaudited)	Quarter ended 31/03/2024 (Audited)	Year ended 31/03/2025 (Audited)	Year ended 31/03/2024 (Audited)	
Total Income	5,208.13	3,213.30	12,569.98	16,993.45	39,450.18	
Profit before tax	281.77	288.35	55.57	1,223.10	288.17	
Net Profit after Tax	301.77	157.26	18.27	905.49	217.30	
For Swan Energy Limited Sd/- Nikhil V. Merchant Managing Director						
Place: Mumbai Date: May 30, 2025						




Pune Recovery Branch :1162/B Ganesh Khind-University Road
Next to Hardkar Hospital, Shivajinagar Pune -411005
Ph. No. 020-25536090 Email : RecoveryPune@bankofindia.co.in,

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

NOTICE OF SALE THROUGH PRIVATE TREATY OF IMMOVABLE PROPERTY CHARGED TO THE BANK UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT 2002 (SARFAESI Act, 2002)


The undersigned being the Authorised Officer of Bank of India related to the account mentioned in the schedule has taken over possession (Physical) of the property scheduled herein under section 13(4) of the SARFAESI Act, 2002. Public at large and in particular to the Borrower (s), Mortgagor (s) and Guarantor (s) are informed that the said secured property as mentioned in the schedule will be sold through Private Treaty, as per the terms and conditions agreeable to the Bank for realisation of Bank's dues.

S. N.	Name of Branch and Name Address of Borrowers / Guarantors and Outstanding Amount	Brief Description of Property	Reserve Price (Rs./-) (below which the property will not be sold)	CERSAI ID	QR Code of location of the Property	Branch Account number & IFSC Code
1.	Branch : Pune Recovery Branch Name of the A/c.: Videocon Industries Limited (Amount Outstanding : Rs. 339.29 crores + UCI + Other Charges w.e.f 30.06.2017)	Land and building bearing plot no C at bearing OLD CTS sr no 10-B hissa No 2(P) New CTS no 216A of SETHI INDUSTRIAL ESTATE village Gundevalli Suren Road Andheri East Mumbai. Admeasuring Area 2286.91 Sq Mts Owned by Videocon Realty & Infrastructure Limited Boundaries : East- Suren Road, West- West Express Highway, South- Plot no D CTS No 216 B, North- Bombay Paxell CTS no 217	Rs 30.84 Crores	200024360248		Account No-053190200000033 IFSC Code-BKID0000531 Name of Account-Intermediate Inward Outward Remittance Account




● **Standard terms and conditions for sale of property through Private Treaty are as under:-**

1. Sale of Property through Private Treaty will be on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS" AND "WITHOUT RECOURSE BASIS". 2. Any person (including borrower / mortgagor / guarantor) who wishes to purchase the property above the reserve price shall apply to the Authorised officer on or before **07-07-2025** during business hours at below mentioned branch. The purchaser has to deposit 25% of the offered amount vide DD/ RTGS / NEFT in favour of Bank of India Pune Recovery Branch along with an application and proper KYC documents (in case of a company/authorised officials, board resolution/proper authorisation as the case may be to be enclosed) in a sealed cover which will be adjusted against the remaining payable amount once the Bank decides to confirm the sale of the property in his favour. However, on receipt of the application along with 25% of the offered amount as stated above, the Bank will open the sealed bids on **10-07-2025** between 3.00 PM to 5.00 PM at the respective branch and will evaluate the same and subject to its discretion as per other terms stated hereinafter, the Bank shall communicate acceptance of offer through letter of confirmation to the prospective purchaser who has offered the highest bid. 3. The prospective purchaser shall pay the remaining 75% of the bid amount from the date of receipt of letter of confirmation within 15 days or such extended period as may be agreed upon in writing between the Bank and the purchaser, in any case not exceeding three months. 4. Failure to remit the amount as required under clause 3 above will cause forfeiture of the amount already paid including 25% of the amount paid along with application and the authorised officer shall have full liberty to conduct a fresh sale of the property and the defaulting bidder shall have no claim over the forfeited amount and the property. 5. In case of non-acceptance of offer of purchase by the bank, the amount of 25% paid along with the application will be refunded without any interest and the Bank will have no obligation to inform any reasons thereof for such non-acceptance of offer. 6. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to the Bank. The Authorised Officer / Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims / rights / dues. 7. The purchaser should conduct due diligence on all aspects related to the property (under sale through private treaty) including inspection and verification to his true satisfaction. The purchaser shall not be entitled to make any claim against the Authorised Officer / Secured Creditor in this regards at a later date. The Bank does not undertake any responsibility to procure any permission/license, NOC, etc. in respect of the property offered for sale. The purchaser has to bear all applicable outstanding dues of water/service charges, transfer fees, electricity dues and dues to the Municipal Corporation / local authority/Co-operative Housing Society or any other dues, taxes, levies, fees, transfer fees if any in respect of and/or in relation to the sale of the property. 8. Date of inspection of documents will be made available between **12-06-2025 to 13-06-2025** from 11.00 A.M. to 3.00 P.M. with prior appointment of authorised officer of below mentioned respective branch. 9. Date of inspection of property will be made available on **24-06-2025** from 11.00 A.M. to 3.00 P.M. 10. The Bank reserves the right and shall have absolute discretion to reject any offer of purchase without assigning any reason.11. In case of more than one offer, the Bank will accept the highest offer. If more than one bid is received with the same offer amount, Bank shall be at liberty to decide whether to conduct inter-se bidding with such conditions as per the discretion of the authorised officer among the said bidders who have offered the same amount, and to proceed in favour of the higher bidder among the same. In such case the successful bidder of inter-se bidding have to deposit difference amount to ensure 25% of new offered bid amount by next working day. 12. The interested parties may contact the authorised officer for further details / clarifications and for submitting their application. 13. The purchaser has to bear all stamp duty, registration fee, and other expenses, taxes, duties in respect of purchase of the property. 14. The Sale certificate will be issued in the name of the purchaser(s)/applicant(s) only and will not be issued in any other name(s), subject to the payment of sale consideration within the time stipulated. 15. The Sale shall be in accordance with the provisions of SARFAESI Act, 2002 / Rules.

Date : 01.06.2025
Place : Pune

INNOVASSYNTH INVESTMENTS LIMITED						
CIN : L67120MH2008PLC178923						
Regd. Office: Shop No.17, C-Wing, S.No-55, C.T.S.No.-1655, Leena Heritage Co Op. Housing Society, Khopoli, Raigarh (MH), Khopoli, Maharashtra, India, 410203. Website: www.innovassynthinvestments.in E-mail: secretarial@innovassynthinvestments.in						
EXTRACT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2025 (₹ in Lakhs)						
Sr. No.	Particulars	STANDALONE			CONSOLIDATED	
		Quarter ended 31st March, 2025 Audited	Year ended 2025 Audited	Quarter ended 31st March, 2024 Audited	Quarter ended 31st March, 2025 Audited	Year ended 31st March, 2025 Audited
1	Total Income from Operations	-	-	-	-	-
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(20.78)	(115.33)	(21.42)	398.28	(468.74)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(20.78)	(115.33)	(21.42)	398.28	(468.74)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(20.78)	(115.33)	(21.42)	398.28	(468.74)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(20.78)	(115.33)	(21.42)	402.23	(472.36)
6	Equity Share Capital	2,798.43	2,798.43	2,427.80	2,798.43	2,798.43
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year*#	-	-	-	-	-
8	Earnings Per Share (of ₹ 10/- each)** (for continuing and discontinued operations) -					
1. Basic:		(0.07)	(0.44)	(0.09)	1.42	(1.79)
2. Diluted:		(0.07)	(0.44)	(0.09)	1.42	(1.79)
The standalone and consolidated audited financial results of the company for the quarter and year ended 31st March, 2025 have been reviewed by Audit Committee at their meeting held on 30th May, 2025 and approved by the Board of Directors in its meeting held on 30th May, 2025. The Statutory Auditors of the Company have reviewed above results for quarter and year ended 31st March, 2025.						
Note :- The above is an extract of the detailed format of quarter and year ended financial results for 31st March, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the quarterly financial results are available on the Stock Exchanges Website- www.bseindia.com and on the company's website- www.innovassynthinvestments.in.						
					For and on behalf of the Board of Directors of Innovassynth Investments Limited	
Place: Khopoli Date: 30th May, 2025					Dr. Hardik Joshipura CMD DIN: 09392511	
					Sameer Pakhali CS and CFO	

<div> BANG OVERSEAS LTD.</div>										
Registered Office:405-406, Kewal Industrial Estate, Senapati Bapat Marg, Lower Parel(W) Mumbai City MH400013 IN										
CIN:L51900MH1992PLC067013										
Tel: + 912266607965/67, Fax+912266607970, Email: cs@banggroup.com Web: www.banggroup.com										
Extract of Standalone and Consolidated Financial Results for the Year and Quarter Ended 31st March 2025										
(Rs. in Lakhs except share per data)										
Particulars	Standalone					Consolidated				
	Quarter Ended			Year Ended		Quarter Ended			Year Ended	
	31.03.2025 Unaudited	31.12.2024 Unaudited	31.03.2024 Unaudited	31.03.2025 Audited	31.03.2024 Audited	31.03.2025 Unaudited	31.12.2024 Unaudited	31.03.2024 Unaudited	31.03.2025 Audited	31.03.2024 Audited
Total income from Operations	4,929.77	5,146.78	3,715.18	19,251.70	13,660.31	4,885.16	5,072.90	3,722.56	19,100.17	13,666.51
Net Profit / (Loss) before Tax (Before Exceptional and Extraordinary Items)	226.36	40.47	(12.75)	(361.59)	(728.68)	178.56	53.93	(52.33)	(398.59)	(845.90)
Net Profit / (Loss) before Tax (After Exceptional and Extraordinary Items)	226.36	40.47	(12.75)	(361.59)	(728.68)	178.56	53.93	(52.33)	(398.59)	(845.90)
Net Profit / (Loss) after Tax (After Exceptional and Extraordinary Items)	220.49	32.38	1.82	(199.82)	(720.23)	172.82	45.66	(38.16)	(217.22)	(837.60)
Other Comprehensive Income	(4.97)	-	0.20	(4.97)	0.20	(4.13)	-	(0.27)	(4.13)	(0.27)
otal Comprehensive Income (Comprising Profit/(Loss) after Tax and other comprehensive income after Tax)	215.51	32.38	2.02	(204.79)	(720.03)	168.69	45.66	(38.43)	(221.35)	(837.87)
Equity Share Capital (Face value of Rs. 10/- per share)	1,356.00	1,356.00	1,356.00	1,356.00	1,356.00	1,356.00	1,356.00	1,356.00	1,356.00	1,356.00
Reserves (Excluding Revaluation Reserves as per Balance Sheet of previous Year)				6,501.68	6,706.47				7,354.06	7,575.37
Earnings Per Share (of 10 each) (in Rs.)										
a) Basic	1.63	0.24	0.01	(1.47)	(5.31)	1.27	0.34	(0.28)	(1.60)	(6.18)
(b) Diluted	1.63	0.24	0.01	(1.47)	(5.31)	1.27	0.34	(0.28)	(1.60)	(6.18)
Notes:										
1) The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on 30th May 2025.										
2) The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.										
3) Figures of the previous period have been regrouped/rearranged wherever necessary/practicable to conform to the current presentation.										
4) The above is an extract of the detailed format of Financial Results filled with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Financial Results are available on the Stock Exchange websites www.nseindia.com and on the Company's website www.banggroup.com .										
<div></div>										
<div>For Bang Overseas Ltd Sd/- Brigopal Bang Chairman & Managing Director (DIN: 00112203)</div>										
Place : Mumbai Date : 30th May 2025										





क्षितिज पॉलीलाईन लिमिटेड

सीआयएन: एल२५२०१एसएच२००८पीएलसी१८०४८४

नॉंदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.३३, झिपल अर्किड, साई धाम मंदिराजवळ, ठाकूर कॉम्प्लेक्स, कांदिवली पूर्व, मुंबई, कांदिवली पूर्व, महाराष्ट्र, भारत-४००१०१. **दूर.क्र.:** +९१ २२४२२३४१००, **ई-मेल:** kshitij123@hotmail.com, **वेबसाइट:** https://kshitijpolyline.co.in/investors.html/

३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वित्तीय वर्षाकरिता लेखापरिक्षित (एकमेव व एकत्रित) वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (सेवा) (एलओडीआर) रेग्युलेशन २०१५ चे नियम ४७(१) (बी) पहा)

३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित (एकमेव व एकत्रित) वित्तीय निष्कर्ष **गुरुवार, ३० मे, २०२५ रोजी झालेल्या** सभेत कंपनीच्या संचालक मंडळाने मान्य केले.

वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे दिलेले मर्यादित पुनर्विलोकन अहवालासह उपरोक्त निष्कर्ष कंपनीच्या **https://kshitijpolyline.co.in/investors.html/** वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे आणि सदर अहवाल क्युआर कोड स्कॅनिंगद्वारे पाहता येईल.



क्षितिज पॉलीलाईन लिमिटेडकरिता
सही/-
महेंद्र कुमार जैन
ठिकाण: मुंबई
दिनांक: ३०.०५.२०२५

अध्यक्ष, कार्यकारी संचालक व सीएफओ
डीआयएन:०९७६५५२६

RANDER CORPORATION LTD

CIN:L99999MH1993PLC075812

Reg. Office: 14/15, Madhav Kripa, Boisar Palghar Road, Boisar (W), Palghar - 401501

Tel. No. 022-35729913 | **Email ID:** info@randergroup.com

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED MARCH 31, 2025

The Board of Directors of the Company, at its Meeting held on Friday, May 30, 2025 have, inter-alia approved the audited financial results (standalone) of the Company, for the quarter and financial year ended March 31, 2025.

The results, along with the Auditor’s Report thereon, have been posted on the Company’s website at https://www.randergroup.com and on the website of the stock exchange where the Company’s shares are listed i.e. at www.bseindia.com. Also, it can be accessed by scanning the QR code.



For and on behalf of the Board of Directors of
Rander Corporation Limited
Sd/- Amit Rander
Place: Mumbai
Date: May 31, 2025
Chairman and Director
DIN: 05311426

Note : The above intimation is in accordance with Regulation 33 read with Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015.

नमुना शेड

नियम १०७ पो-नियम (११(ड-१) पहा.
स्थायर मालमत्तेचा ताबा घेण्याबाबतची नोटीस

ज्याअर्ची, खाली सही केलेला वसुली अधिकारी, **श्री. एस. एन. माईगडे**, (महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये नियुक्ती) द्वारा : दत्तसेवा सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई, १/१३६, बी.एम.सी. कॉलनी, आन्शमन केद्रासमीर, मावें रोड, मालवणी, मालाड (प), मुंबई- ४०० ०९५. महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ अन्वये असुन दिनांक: २९.०१.२०२१ रोजी मागणीची नोटीस ब्रणको **श्री. उमेश लक्ष्मण मंडल** यांना देऊन सदर नोटीशीमध्ये नमुद केलेली रक्कम रु. ३९,२९,८४६/- (अक्षरी: एकोचावळीस लाख एकोणीस हजार आठशे शेहचावळीस रुपये फक्त) सदर नोटीस मिळवल्याच्या दिनांका पासुन आणि ब्रणको याने रक्कम जमा करण्यास कसूर केली आहे. खाली सही करणाऱ्याने दिनांक: ०४.०३.२०२५ रोजी जत्तीची अंतिम नोटीस दिली असुन, पुढे निर्दिष्ट केलेली मालमत्ता जप करण्यात आली आहे.

ब्रणकोने रक्कम जमा करण्यास कसूर केल्यामुळे ब्रणकोला यामागे नोटीस देण्यात येत आहे. आणि सर्व नागरिकांना, खाली निर्दिष्ट केलेल्या मालमत्तेचा खाली सही करणाऱ्याने त्याला/ तिला महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १०७(११(ड-१) अन्वये दिलेल्या अधिकारानुसार दिनांक ०४/०३/२०२५ या दिवशी सिबॉलिक ताबा घेतला आहे.

विशेष करून ब्रणकोला आणि सर्व नागरिकांना याद्वारे सावध करण्यात येत आहे कि, सदर मालमत्तेसंबंधी कोणताही व्यवहार करू नये आणि व्यवहार केल्यास श्री. उमेश लक्ष्मण मंडल याच्या बाजाची रक्कम रु. ६४१००५/- आणि त्यावरील व्याज याला अंर्धन राहावे लागेल.

स्थायर मालमत्तेचे वर्णन:-


मोजे : गोराई (१) दिप को-ऑप हौ. सोसायटी प्लॉट नं १५ रुम नं. बि. ०२, रोड नं. आर.एस.सी २२ गोराई-१, बारीवली (प), मुंबई-९२ येथील मालमत्ता.

उत्तरेस:- इंटरनल रोड दक्षिण:- लोहासुगंधा सोसा.

पूर्वेस:- आशा छाया सोसा. पश्चिमेस:- स्वयं साकार सोसा.

दिनांक: ०४.०३.२०२५ **सही/-**

ठिकाण: बारीवली (प), मुंबई. **श्री. एस. एन. माईगडे**
वसुली अधिकारी
(महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये नियुक्ती)



LKP

एलकेपी सिक्युरिटीज लिमिटेड

सीआयएन: एल७११०एमएच११९४पीएलसी०८००३९

नॉंदणीकृत कार्यालय: २०३, एम्सी सीटर, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१.
दूर. +९१-२२-४००२४७५८५६, फॅक्स: +९१-२२-२२८७४७८७,
वेबसाईट:www.lkpsec.com, ई-मेल:ho_compliance@lkpsec.com

३१वी वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वॉटिंग माहिती आणि पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **एलकेपी सिक्युरिटीज लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांनी **३१**वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **सोमवार, २३ जून, २०२५ रोजी स.११.००वा. (भाय्रचे)** कमी कायदा २०१३ च्या लागू लतुदीनुसार (कयदा) आणि एमसीए सर्वसाधारण परिषदक दिनांक ८ एप्रिल, २०२०, दिनांक १३ एप्रिल, २०२०, दिनांक ५ मे, २०२० तसेच या संदर्भात वितरीत परिषदक आणि नवीन परिषदक दिनांक ३ ऑक्टोबर, २०२४ (परिषदक) नुसार **३१**व्या एजीएस घेण्याच्या सभेच्या सूचनेत (सूचना) नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अदर ऑडिओ-व्हिज्युअल मिस (ओएचबीएम) मार्फत संमंनीच्या सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय होणार आहे. ३१व्या एजीएमकरिता संमच्या ठिकाण हे कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय अर्थात २०३, एम्सी सीटर, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१ आहे.

एमसीए परिषदेक व सेबी परिषदकाच्या पुर्तितुसार वित्तीय वर्ष २०२४-२५ करिता वार्षिक अहवाल व सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी)/निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी अर्थात अ‍ॅडवॉर्ड कर्पोरेट सर्विसेस प्राय्वटेड लिमिटेड (अरटीए) कडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरूपाने पाठविले आहे. सदर दस्तऐवज कंपनीच्या **www.lkpsec.com**, स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या **www.bseindia.com** व सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएन) च्या **www.evotingindia.com** वेबसाईटवर उपलब्ध आहेत. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सवावचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१९ च्या नियम २०, सुधारितप्रमाणे आणि सेबी (लिटिंग ऑब्जिगेशनस अ‍ॅण्ड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ चे नियम ४४ (सेबी लिस्टिंग रेग्युलेशन) नुसार नोंद दिनांक **सोमवार, १६ जून, २०२५ रोजी** वास्तविक किंवा डिमेंट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांना सीडीएसएलच्या **www.evotingindia.com** ई-वॉटिंग माध्यमातून सूचनेत नमुद विषयावर विद्युत स्वरुपात मत देता येईल. ई-वॉटिंगची सविस्तर प्रक्रिया/माहिती सूचनेत नमुद आहे. जर कोणा व्यक्तीने नोंद तारखेपुर्वी पण सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स घेवून सदस्य झाला असल्यास त्यांनी एजीएममध्ये ई-वॉटिंग व रिमोट ई-वॉटिंगकरिता जुनर आयडी व पासवर्ड मिळविण्यासाठी सीडीएसएलकडे संपर्क करावा. ई-वॉटिंगची सविस्तर प्रक्रिया व सूचना या जाहिरातीत समाविष्ट आहे.


याबाबत पुढे सुचित करण्यात येत आहे की:

- रिमोट ई-वॉटिंग शुक्रवार, २० जून, २०२५ रोजी स.९.००वा. भाय्रचे प्रारंभ होईल आणि रविवार, २२ जून, २०२५ रोजी सायं.५.००वा. भाय्रचे समाप्त होईल. रविवार, २२ जून, २०२५ रोजी सायं.५.००वा. भाय्रचेनंतर विद्युत स्वरुपाने रिमोट ई-वॉटिंग मान्य असेलगर नाही.
- ई-वॉटिंग उद्देशाकरिता नोंद दिनांक **सोमवार, १६ जून, २०२५** आहे.
- मंगळवार, १७ जून, २०२५ ते **सोमवार, २३ जून, २०२५** (दोही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतर पुस्तक बंद ठेवण्यात येतील.
- सदस्यांना सूचनेत नमुद प्रक्रियेचे पालन करून एजीएम प्रारंभापुर्वी १५ मिनिटे आणि निर्धारित वेळेनंतर व्हीसी/ओएचबीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल.
- सदस्यांना व्हीसी/ओएचबीएममार्फत सभेत उपस्थित राहता येईल आणि ज्यांनी रिमोट ई-वॉटिंगने ठरावावर त्यांचे मत दिलेले नाही किंवा त्यांना रोखलेले नाही ते एजीएम दरम्यान ई-वॉटिंगमार्फत मतदान करू शकतील.
- ज्या सदस्यांनी एजीएमपुर्वी रिमोट ई-वॉटिंगने त्यांचे मत दिलेले आहे त्यांना व्हीसी/ओएचबीएम मार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देता येणार नाही. व्हीसी/ओएचबीएम मार्फत एजीएममध्ये उपस्थिती राहण्याची माहिती सूचनेत नमुद आहे.
- नोंद तारखेला डिपॉझिटरीद्वारे तयार केलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंद पुस्तकात ज्या व्यक्तींची नावे नमुद आहेत त्यांना रिमोट ई-वॉटिंग तसेच एजीएम दरम्यान ई-वॉटिंग सुविधा उपलब्ध होईल.
- ई-वॉटिंगबाबत बऱ्हे प्रश्न किंवा तक्रारी असल्यास तुमही संपर्क श्री. राकेश दळवी, व्यवस्थापक, सीडीएसएल किंवा क्रिकेटटली असकड केवन्स (एफएक्व्) आणि हेल्पसेक्शन अंतर्गत **www.evotingindia.com** वर उपलब्ध ई-वॉटिंग मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा १८०० २१ ०९९११ वर संपर्क करावा.
- एजीएम सूचना वितरण पुर्णता दिनांक **३१ मे, २०२५** आहे.

ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल व मोबाईल ब्रमॉक नोंद केलेले नाही त्यांनी विद्युत स्वरुपात भागधारणा असल्यास संबंधित डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद करून घ्यावे आणि वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास कंपनीचे अर अ‍ॅण्ड टी प्रतिनिधीकडे नोंद करावे जेणेकरून विद्युत स्वरुपात सूचसेसह वार्षिक अहवालाच्या प्रती प्राप्त करता येतील. वेळेवर पत्र व्यवहार मिळवण्यासाठी कंपनी/डीपी/अरटीकडे त्यांचे अवाधान्त ई-मेल नोंद करावे.

एलकेपी सिक्युरिटीज लिमिटेडकरिता
सही/-
साहील विजय गुरूव
कंपनी सचिव
ठिकाण: मुंबई
दिनांक: ३१ मे, २०२५

सदस्यत्व क्र. एसीएस६५३८५



BANG OVERSEAS LTD.


Registered Office:405-406, Kewal Industrial Estate, Senapati Bapat Marg, Lower Parel(W) Mumbai City MH400013 IN
CIN:L51900MH992PLC067013

Tel: + 912266607965/67, **Fax:**+912266607970, **Email:** cs@banggroup.com **Web:** www.banggroup.com

३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(रु. लाखात प्रति शेअर डाटा व्यक्तिरिक्त)

वर्षांशत	एक मेव		एकत्रित	
	संपलेली तिमाही		संपलेले वर्ष	
	३१.०३.२०२५	३१.१२.२०२४	३१.०३.२०२४	३१.०३.२०२४
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	४१२१.७७	५१६.४७	३७५.८८	११२०.१७०
कारपुर्व निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व)	२२३.३६	४०.४७	(१२.७५)	(३१.५९)
कपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)	२२६.३६	४०.४७	(१२.७५)	(३१.५९)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबानंतर)	२२०.३९	३२.३८	१.८२	(१९९.८२)
इतर सर्वकथ उत्पन्न	(४.१७)	-	०.१०	(४.१७)
एकूण सर्वकथ उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकथ उत्पन्न (करानंतर))	२१५.५१	३२.३८	२.०२	(२०४.७१)
समभाग भांडवल (दरिनी मुल्य रु.१०/-)	१३५६.००	१३५६.००	१३५६.००	१३५६.००
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून)			६५०१.६८	६५०१.६८
उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी)				
१. मूळ	१.६३	०.२४	०.०१	(१.४७)
- सोमिकृत	१.६३	०.२४	०.०१	(१.४७)
टीप:				
५. लेखासमितीद्वारे निष्कर्षांचे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ३० मे, २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.				
२. वरील निष्कर्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलम ५३३ व लागू मर्यादित अन्य लेखा योजना व सरावाअंतर्गत कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम २०१५ नुसार (इंडएस) तयार केले आहेत.				
३. मागील कालावधीचे आकडे चालू कालावधीच्या प्रस्तुतीकरणच्या निश्चितीसाठी आवश्यक तेथे पुनर्मुद्रण केले आहेत.				
४. सेबी (लिटिंग ऑब्जिगेशनस अ‍ॅण्ड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतार आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीचे शेअर्स जेथे सुविबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि कंपनीच्या www.banggroup.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.				



वंग ओव्हरसीज लिमिटेडकरिता
सही/-
त्रिजगोपाल वंग
अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
डीआयएन:००११२०३

ठिकाण: मुंबई
दिनांक: ३०.०५.२०२५

VICTORIA ENTERPRISES LIMITED

CIN: L65990MH1982PLC027052

Vaibhav Chambers, Opposite Income Tax office, Bandra - Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051
E - mail : Contact@victoriaenterprises.co.in

Statement of Unaudited Financial Results for the Quarter Ended 31-03-2025

(All figures in Indian Rupees in Lacs)

Sr. No.	Particulars	Quarter Ended		Year ended	
		31.03.2025 Unaudited	31.12.2024 Unaudited	30.06.2024 Unaudited	31.03.2025 Audited
1	Total Income from Operations (Net)	1.48	4,273.63	1.41	8,338.86
2	Net Profit (+)/Loss(-) from ordinary Activities after tax	94.09	-1,405.99	-88.97	1,204.44
3	Total Other Comprehensive income/(loss)-Net	94.09	-1,405.99	-88.97	1,204.44
4	Paid up equity share capital-(Face value of Rs. 10/- each)	50.00	50.00	50.00	50.00
5	Other equity (including reserves)	-	-	-	-
6	Earning per share (before Extraordinary items) (of Rs.10/-each -not annualised):				
	(a) Basic (Rs.)	18.82	-281.20	-17.79	240.89
	(b) Diluted (Rs.)	18.82	-281.20	-17.79	240.89
6	Earning per share (after Extraordinary items) (of Rs.10/-each -not annualised):				
	(a) Basic (Rs.)	18.82	-281.20	-17.79	240.89
	(b) Diluted (Rs.)	18.82	-281.20	-17.79	240.89

Notes :

- The above results have been taken on record by the Board at its meeting held on May 30, 2025
- These unaudited standalone financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standard (referred to as "Ind AS") 34 Interim Financial Reporting prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, as amended from time to time. These unaudited standalone financial results of Victoria Enterprises Limited ("the Company") for the quarter ended March 31, 2025 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on May 30, 2025. The statutory auditors have carried out an audit of the standalone financial results and have issued a Limited Review Report thereon.
- This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
- The Company has only one business and geographical segment viz. real estate development and consultancy in real estate in India. Hence no further disclosures are required to be made as per Indian Accounting Standard-108 on "Operational Segments".
- 5% Non Cumulative Redeemable Preference Shares issued by the company are due for refund as on as on 31st March 2025 (as well as on 31st March 2020, 31st March 2021, 31st March 2022, 31st March 2023 & 31st March 2024). The management is in the process of negotiation with the respective investor to restructure the terms of issue of Preference Shares. Hence the same are appropriately recognised as Non-Current Liability in the opinion of the Board.
- Balance of Receivables and Payables, including borrowings taken, loans & advances given, payable to vendors, security deposits given, other advances given, other liabilities, advances from customers, etc, are subject to confirmation and consequent reconciliation and adjustments, if any. Hence, the effect thereof, on Profit/ Loss, Assets and Liabilities, if any, is not ascertainable, which may be considerable. The Board of the Directors has established a procedure controls to review the reconciliation and recoverability of all the assets and payability of all the liabilities, on a regular basis, based on the formal/ informal agreements/ arrangements with the respective parties involved. As per the opinion of the Board, there will be no substantial impact on their reconciliation with their balance confirmations as on the reporting date.
- Balance appearing in the financial statements are subject to reconciliation with the returns and submissions made with statutory authorities, including GST department. Hence, the effect thereof, on Profit/ Loss, Assets and Liabilities, if any, is not ascertainable.
- The Company has not obtained an actuarial valuation report for determining the gratuity liability as required under Ind AS 19 "Employee Benefits" and has continued to make provision for gratuity based on management estimates.
- Figures in the previous period have been regrouped, recomputed wherever necessary, in order to make them comparable.

For Victoria Enterprises Limited
Sd/-
Salish Sharma
Director
DIN: 01603829

Place : Mumbai
Date: 30-05-2025

एशियन स्टार कंपनी लिमिटेड

नॉंदणीकृत कार्यालय: ११४-सी, मित्तल कोर्ट, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१.

ई-मेल: secretarial@asianstargroup.com, वेबसाईट: www.asianstargroup.com

दूर.क्र.:+९१-२२-६२४४१११, फॅक्स:+९१-२२-२२८४२२७

CIN:L36910MH1995PLC086017

३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(रु.लाखात)

अ. क्र.	तपशील	एकत्रित				
		संपलेली तिमाही				
		३१.०३.२०२५	३१.१२.२०२४	३१.०३.२०२४	३१.०३.२०२५	३१.०३.२०२४
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	८५३९.३३	९९१९.५६	११७०९.४३	२७५६.८६	३५२०२.३३
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व)	(५७३.१९)	१५७०.४६	२३२२.४३	५४७०.५६	७७१०.५३
३.	कारपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब आणि/किंवा अलगाकृती व्याज पूर्वी)	(५७७.१९)	१५७०.४६	२३२२.४३	५४७०.५६	७७१०.५३
४.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब आणि/किंवा अलगाकृती व्याज नंतर)	(४४८.२७)	१२०२.९१	१८६६.३१	४३१८.१७	७७२१.१५
५.	कालावधीकरिता एकूण सर्वकथ उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकथ नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकथ उत्पन्न (करानंतर))	(५५६.९८)	११८९.९६	१७८५.४१	४२९९.१३	७७७७.४५
६.	शेअर्सचे दरिनी मुल्य	४.१०/-	४.१०/-	४.१०/-	४.१०/-	४.१०/-
७.	समभाग भांडवल	१६००.६८	१६००.६८	१६००.६८	१६००.६८	१६००.६८
७.	राखीव (पुर्नम्यार्णकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे (रु.१०/- प्रत्येकी) विशेष साधारण बाबपुर्व (वार्शिकीकरण नाही)	(२.८०)	७.५१	११.६६	२६.९८	४८.२५
८.	उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी) विशेष साधारण बाबानंतर (वार्शिकीकरण नाही)	(२.८०)	७.५१	११.६६	२६.९८	४८.२५
१.	मूळ	(२.८०)	७.५१	११.६६	२६.९८	४८.२५
२.	सोमिकृत	(२.८०)	७.५१	११.६६	२६.९८	४८.२५

(रु. लाखात)

अ. क्र.	तपशील	एकमेव				
		संपलेली तिमाही				
		३१.०३.२०२५	३१.१२.२०२४	३१.०३.२०२४	३१.०३.२०२५	३१.०३.२०२४
		अलेखापरिक्षित	अ			